

HEADS UP VENTURES LIMITED

(Formerly known as The Mandhana Retail Ventures Limited)

CIN: L52390MH2011PLC213349

Registered Office: Plot No. E-132, MIDC, Tarapur Industrial Area, Boisar, Dist : Palghar - 401506

29th March, 2024

To,
BSE Limited
Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

To,
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No.C-1,
G Block, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051.

Scrip Code: 540210

Symbol: HEADSUP

Dear Sir/ Madam,

Sub: Disclosure under Regulation 47 and Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)

Ref: Newspaper advertisement - Notice of Postal Ballot and remote e-voting

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 read with Schedule III of Listing Regulations and in compliance with the Circular Nos. 14, 17, 22, 33, 39/2020 and 10, 20/2021 and 03,11/2022 and 09/2023 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 23rd June, 2021 and 8th December, 2021 and 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September, 2023 respectively and other applicable laws and regulations, please find enclosed herewith newspaper clippings of the Public Notice published in two newspapers viz. Financial Express in English and Mahasagar in Marathi on 29th March, 2024, *inter-alia*, informing about the dispatch of Notice of Postal Ballot and informing about the remote e-voting facility being provided to the members.

This notice may also be accessed on the website of the Company at www.huvl.in.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,
For **HEADS UP VENTURES LIMITED**

AISHWARYA GUPTA
COMPANY SECRETARY
A55120

Encl: As above.

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR RAJESH CITYSPACES PRIVATE LIMITED OPERATING IN REAL ESTATE INDUSTRY AT MUMBAI, MAHARASHTRA
 (Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

1. Name of the corporate debtor along with PAN & CIN/ LLP No.	Rajesh Cityspaces Private Limited; PAN: AAFCR9635L; CIN: U70109MH2012PTC232929
2. Address of the registered office	139, Seksaria Chambers, 2 nd Floor, Nagindas Master Road, Fort, Mumbai- 400001
3. URL of website	Not Available
4. Details of place where majority of fixed assets are located	Kailash Niwas 353-4A, RB Mehta Marg, Jaigayatri Co-op Housing Society, Sindhu Wadi, Ghatkopar East, Mumbai, Maharashtra 400077
5. Installed capacity of main products/ services	Not Applicable
6. Quantity and value of main products/ services sold in last financial year	NIL*
7. Number of employees/ workmen	02*
8. Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL	Details can be sought by emailing - cirp.rajeshcity@gmail.com
9. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL	Details can be sought by emailing - cirp.rajeshcity@gmail.com
10. Last date for receipt of expression of interest	30.04.2024
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	10.05.2024
12. Last date for submission of objections to provisional list	15.05.2024
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	25.05.2024
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	30.05.2024
15. Last date for submission of resolution plans	29.06.2024
16. Process email id to submit Expression of Interest	cirp.rajeshcity@gmail.com

*As per the best available information received from the Issued Board of Directors. Sd/-
Ajit Gyanchand Jain
 IBBI Registration No. IBBI/PA-001/IP-P00368/2017-18/10625
 IBBI Registered Address: 204, Wall Street - 1, Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad - 380006
 For Rajesh Cityspaces Private Limited
 AFA valid upto 10 October 2024

FORM A
 Public Announcement
 (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF NDT TECHNOLOGIES PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor	NDT TECHNOLOGIES PRIVATE LIMITED
2. Date of incorporation of Corporate Debtor	01/04/2005
3. Authority under which Corporate Debtor is incorporated/registered	Registrar of Companies Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U31900MH2005PTC152366
5. Address of Registered Office and Principal Office (if any) of the Corporate Debtor	Plot No-W-198 TTC, MIDC, Kozar Khairane, Navi Mumbai Thane, Maharashtra 400709
6. Insolvency Commencement Date in respect of the Corporate Debtor	By National Company Law Tribunal, Mumbai Bench order dated 22 March 2024 in Company Petition No: CP (IB) No 707/MB/2023. Order received on 28 March 2024
7. Estimated date of closure of Insolvency Resolution Process	24 September 2024 i.e., 180 days from date of CIRP, i.e., receipt of CIRP order
8. Name and registration number of the Insolvency Professional acting as interim resolution professional	Name: Dhanshyam Patel Reg No: IBBI/PA-001/IP-P01373/2018-2019/12155
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: 322, Zest Business Spaces, M G Road, Ghatkopar East, Mumbai 400 077 Email: dpatel@ckpatel.com Tel: 022-25083300
10. Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Address: 322, Zest Business Spaces, M G Road, Ghatkopar East, Mumbai 400 077. Email: cirp.ndt@gmail.com
11. Last date for submission of claims	14 April 2024
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub section (6A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	N.A.
13. Name of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of Creditors in a class (Three names for each class)	N.A.
14. (a) Relevant Forms and (b) Details of Authorized Representatives are available at:	Web Link: https://ibbi.gov.in/downloadform.html Physical Address: Not applicable

Note is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the NDT TECHNOLOGIES PRIVATE LIMITED on 22 March 2024. The creditors of NDT TECHNOLOGIES PRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims with proof on or before 14 April 2024 to interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Mumbai Date: 28 March 2024 Dhanshyam Patel

Kaya Limited
 CIN: L85190MH2003PLC139763
 Registered Office: 23/C, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paperbox Lane, Andheri (East), Mumbai - 400093.
 Tel no.: 022-66195000, Fax No.: 022-66195050
 Website: www.kaya.in Email: investrelations@kayaindia.net

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given, in accordance with Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 (the "Act") and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular 17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, the General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, the General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, the General Circular No. 3/2021 dated May 05, 2022, the General Circular No. 11/2022 dated December 28, 2022, and the General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "the MCA Circulars"), read with the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/CFD/CMD/2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standards 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable provisions, for seeking approval of the Members of Kaya Limited (the "Company") by way of Resolution for the following Business set out hereunder through Postal Ballot by remote e-voting process ("Postal Ballot/E-Voting")

Special Resolutions:

- To approve sale, transfer or disposal of 100% shareholding of the Company in its material subsidiary;
- To approve sale, transfer or disposal of assets exceeding 20% of the assets held by the material subsidiary of the Company, resulting in ceasing of control of another material subsidiary of the Company

In terms of the MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent in electronic form only to the members of the Company whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and whose email IDs are registered with the Company / Depositories / RTA as on March 26, 2024, being the cut-off date. A person who is not a member as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purposes only.

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope will not be sent to the members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the members would take place through the process of Remote e-voting only.

The Company has appointed Mr. Stansh Magia, Practising Company Secretary (Membership No. A15169), as Scrutinizer to the Postal Ballot process. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to all its members. The manner of registering and updating email address is as follows:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investrelations@kayaindia.net
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investrelations@kayaindia.net. If you are an individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting for individual shareholders holding securities in demat mode.
- Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.com for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents.
- In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility.

The Postal Ballot Notice inter-alia indicating the process and manner of remote e-voting is also available on the Company's website www.kaya.in, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of NSDL at www.nsdl.co.in.

Manner of casting vote through e-voting:

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Postal Ballot Notice through e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Postal Ballot Notice. The details are also made available on the website of the Company.

Members are requested to note that the voting on the businesses specified in the Postal Ballot Notice will commence at 9.00 a.m. (IST) on Friday, March 29, 2024 and will end at 5.00 p.m. (IST) on Saturday, April 27, 2024. The e-voting module will be disabled for voting thereafter.

Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

All the members of the Company as on the cut-off date (including those members who may have not received the Postal Ballot Notice due to non-registration of their email addresses with the Company / RTA / Depositories) shall be entitled to vote in relation to the proposed businesses in accordance with the process specified in the Postal Ballot Notice.

Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to the members: March 28, 2024.

To understand the process of e-voting, members are requested to go through the notes to the Postal Ballot Notice. For any grievance or query, Members may write to the Company Secretary at the registered email id investrelations@kayaindia.net or can reach out NSDL on evoting@nsdl.com, contact at 1800-222-9900 or Ms. Sarita Mote, Assistant Manager - 022-24994890 email id: SaritaM@nsdl.co.in or Soni Singh, Assistant Manager at +91 22 24994559 email id: SoniS@nsdl.co.in

The results of the voting by Postal Ballot (along with Scrutinizer's report) will be announced by the Chairman or the Company Secretary of the Company on or before April 30, 2024 at the registered office of the Company and will also be displayed on the website of the Company www.kaya.in besides being communicated to the Stock Exchanges, Depositories and Share Transfer Agent.

By Order of the Board
 Sd/-
Nitika Dalmia
 Place - Mumbai
 Date - March 28, 2024
 Company Secretary & Compliance Officer

Canara Bank
 CHEMBUR CAMP BRANCH : Ground Floor, Shree Navbharat Apartments CHS. Ltd., Mahul Road, (R. C. Marg), Mumbai-400 074, Maharashtra • Tel. No. (022) 2553 1419 (D) 2553 1343, 2553 2259, 2553 5205 • E-mail ID : cb0170@canarabank.com

POSSESSION NOTICE (SECTION 13(4))
 (For Immovable Property)

WHEREAS : The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 18.01.2024 calling upon the borrower SHRI. AYUB IMAM KHAN to repay the amount mentioned in the notice, being ₹ 16,91,328.80 (Rs. Sixteen Lakhs Ninety One Thousand Three Hundred Twenty Eight and Eighty Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 26th day of March of the year 2024.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property & any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amt. of ₹ 16,91,328.80 (Rs. Sixteen Lakhs Ninety One Thousand Three Hundred Twenty Eight and Eighty Paise Only) & interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (B) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part & parcel of the Property Consisting of Flat No. 101, First Floor, High Tech Pride, Plot No. 43, Sector 53 in Cronagiri Taluka Panvel, District Raigad, Navi Mumbai, Maharashtra 400702. > Bounded by : > North : Internal Road; > South : Plot No 64; > East : Plot No. 44; > West : Plot No. 42

Date : 26.03.2024 Authorised Officer / Chief Manager
 Place: Mumbai, Maharashtra Canara Bank

POSSESSION NOTICE

Whereas, Manappuram Home Finance Ltd. under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules") issued a demand notice dated 12-04-2023, calling upon the borrower viz. MANOJ RAMNAVAL PATHAK, REETA MANOJ PATHAK and PANKAJKUMAR GHANSHYAM TIWARI the guarantors and the mortgagors to repay the amount under LAN NO. PU90PULONS00000506748, details of which are mentioned in the table below:

And whereas subsequently, Manappuram Home Finance Ltd. has file Assignment Agreement dated 31-03-2023 assigned all its rights, title, interest and benefits in respect of the debts due and payable by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) arising out of the facilities advanced by Manappuram Home Finance Ltd. to borrower/guarantor(s) along with the underlying Immovable Property to Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacity as Trustee of Arcil-Retail Loan Portfolio-087-A-TRUST ("Arcil") for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment, Arcil now stands substituted in the place of Manappuram Home Finance Ltd. and Arcil shall be entitled to institute/continue all and any proceedings against the borrower/ guarantor(s)/mortgagor(s) and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of guarantee and security interest executed and created by the borrower/guarantor(s)/mortgagor(s) for the financial facilities advanced by them.

The borrower/guarantor(s)/mortgagor(s) having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrower/guarantor(s)/mortgagor(s) in particular and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Arcil has taken possession of the underlying Immovable Property described herein below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules on 'AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS' on the date mentioned below.

Borrower Name and Guarantors	Demand Notice	Possession Date
Borrower MANOJ RAMNAVAL PATHAK Address At: Flat No 208,2nd Floor, Ekveera Darshan Apartment, Behind 50-50 Dhaba, Pisawali, Thane, Hajimalang Road, Kalyan East, Maharashtra, Pin:421306	Rs. 11,53,063/- (Rupees Eleven Lakh Fifty Three Thousand Sixty Three Only) as on 12-04-2023 along with future interest at the contractual rate on the aforesaid amount with effect from 12-04-2023 together with incidental expenses, cost, charges etc. Notice dated: 12-04-2023	27-03-2024 Physical Possession

Description of Property: Property owned by MANOJ RAMNAVAL PATHAK : Property measuring 623 sqmtr of Building and bounded as below: FLAT NO.302, 3RD FLR., A WING, GULMOHAR PARK, ADOVALI DHOKALI VILLAGE, KALYAN, Thane, P.O KATE MANI VALLI, THANE, MAHARASHTRA, Pin: 421306 NORTH: Road SOUTH: B wing EAST: Flat No-303 WEST: Flat No. 301 Hereinafter referred to as "Immovable Property"

The borrower/guarantor(s)/mortgagor(s) in particular and the public in general are hereby cautioned that Arcil is in the lawful possession of the Immovable Property mentioned above and under Section 13(13) of the SARFAESI Act, 2002, the borrower/guarantor(s)/mortgagor(s) or any person whatsoever, shall after receipt of this notice not transfer by way of sale, lease or otherwise deal with/ alienate the Immovable Property, without prior written consent of Arcil and any dealings with the Immovable Property will be subject to the charge of Arcil for the amount as mentioned above along with future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc.

The borrowers/guarantors/mortgagors' attention is invited to the provisions of the Sub-Section (B) of Section 13 of the said Act, in respect of time available to redeem the above-mentioned Immovable Property.

Place: Thane Sd/- Authorised Officer
 Date: 27-03-2024 Asset Reconstruction Company (India) Limited
 Trustee of Arcil-Retail Loan Portfolio-087-A-TRUST

Arcil Asset Reconstruction Company (India) Ltd.,
 Registered Office : The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai -400 028. Tel: +91 2266581300

AXIS SECURITIES LIMITED
CAUTIONARY NOTICE
Fake Social media groups misusing the name & logo of Axis Securities Limited on various online platforms

This notice is being issued in the public interest by Axis Securities Limited (ASL).

The general public is hereby cautioned that some unknown individuals have created multiple unauthorized pages/accounts/groups/handles on Facebook/WhatsApp (social media groups) and are misusing the brand name/logo of Axis Group/Axis Securities. Such individuals have also circulated links to join these social media groups.

Axis AMC/Securities has identified Facebook/WhatsApp groups, viz. "Schroeder Academy VIP85" and "Schroeder Academy VIP60," which represent themselves as "Schroders Group and Axis AMC Securities" and/or calling from "AXIS SECURITIES PRO" claiming to be financial service organizations offering trading/broking facilities along with services for institutional investing. Such Social media groups are driven by the intent to mislead/defraud the general public.

We clarify that neither Axis Securities Limited (ASL) nor any of our group companies are, in any manner, associated with the above social media groups and have not provided any permission or license to use the brand name/logo of the Axis Group. We advise the public to remain vigilant for such scams and exercise caution.

We request you to note that Axis Securities Limited shall not be held liable for any losses suffered by any person on account of participation in such social media groups.

For any queries, kindly write to us at - helpdesk@axisdirect.in

For Axis Securities Limited
 (CIN - U74992MH2006PLC163204)
 Sd/-
Pranav Haridasan
 Managing Director & Chief Executive Officer

Place: Mumbai
 Date: March 29, 2024
 No. : 87/2023-24

Statutory Details: Axis Securities Limited offers its retail broking and investment services (as a Trading Member). Axis Securities Limited having CIN No: U74992MH2006PLC163204. SEBI Single Reg No. NSE, BSE, MSEL, MCX and NCDEX - IN2000161633. ARN - 64610. SEBI- Research Analyst Reg No. INH 000000297. IRDA Corporate Agent (Composite) Reg No. CA0073. Portfolio Manager Reg No. - INP 000000654. SEBI Depository Participant Reg No. IN-DP-403-2019. Investment Advisor Reg No. INA 000000615 (Non Individual, Reg. Expiry Date - 02-04-2024. Compliance Officer - Mr. Jatin Sanghani, Email - compliance.officer@axisdirect.in, Tel No. - 022 - 68555574), SEBI Office Address - <https://www.sebi.gov.in/contact-us.html> In case of any grievances, please write to: helpdesk@axisdirect.in

AXIS SECURITIES

Registered Office Address: Axis House, 8th Floor, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai-400025. Administrative Office Address: Aarum Q Parc, Q2 Building, Unit No. 1001, 10th Floor, Level - 6, Plot No. 4/1 TTC, Thane - Belapur Road, Ghansoli, Navi Mumbai, Pin Code - 400710.

(This is not a Prospectus Announcement. This is a Corrigendum Advertisement)

VARYAA creations

VARYAA CREATIONS LIMITED
 (FORMERLY KNOWN AS VARYAA CREATIONS PRIVATE LIMITED)
 Corporate Identification Number: U36910MH2005PLC154792

Our Company was originally incorporated as Kalgi India Private Limited on July 14, 2005 under the Companies Act, 1956 vide certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Mumbai. Subsequently the name of the company was changed from "Kalgi India Private Limited" to "Varyaa Creations Private Limited" under the Companies Act, 2013 pursuant to a special resolution passed by our shareholders at the EGM held on July 04, 2016 and had obtained fresh certificate of incorporation July 19, 2016 issued by the Registrar of Companies, Mumbai. Thereafter, Our Company was converted into a public company and consequently name was changed from "Varyaa Creations Private Limited" to "Varyaa Creations Limited" under the Companies Act, 2013 pursuant to a special resolution passed by our shareholders at the EGM held on July 19, 2023 and had obtained fresh certificate of incorporation August 18, 2023 issued by the Registrar of Companies, Mumbai. For details pertaining to the changes of name of our company and change in the registered office, please refer to the chapter titled "History and Certain Corporate Matters" beginning on page no. 101 of this Draft Prospectus.

Registered Office: 11, Floor-3rd, Plot 5/1721, Kailash Darshan, Jagannath Shankarseth Marg, Kennedy Bridge, Gamdevi, Grant Road, Mumbai- 400007, Maharashtra, India; Tel. No.: +91 9920558483; Email: info@varyaacreations.com; Website: www.varyaacreations.com; Contact Person: Ms. Akshita Agrawal, Company Secretary & Compliance Officer

OUR PROMOTERS: MRS. POOJA VINEET NAHETA AND MRS. SARIKA AMIT NAHETA

"The Issue is being made in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations (IPO of Small and Medium Enterprises) and the Equity Shares are proposed to be listed on the SME Platform of BSE India. ("BSE")."

THE ISSUE

INITIAL PUBLIC ISSUE OF UP TO 13,40,000 EQUITY SHARES OF RS. 10.00 EACH ("EQUITY SHARES") OF VARYAA CREATIONS LIMITED ("VARYAA CREATIONS" OR THE "COMPANY") FOR CASH AT A PRICE OF RS. 150.00/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. 140/- PER SHARE) (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING TO RS. 2010.00 LAKHS ("THE ISSUE"), OUT OF WHICH 70,000 EQUITY SHARES AGGREGATING TO RS. 105.00 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 12,70,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10.00 EACH AT AN ISSUE PRICE OF RS. 150.00/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS. 1905.00 LAKHS IS HEREAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET OFFER WILL CONSTITUTE 27.97% AND 26.51%, RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 190 OF THE DRAFT PROSPECTUS.

ATTENTION INVESTORS-
CORRIGENDUM TO THE DRAFT PROSPECTUS DATED SEPTEMBER 22, 2023.

In Section I and Section V "General Information" of the Draft Prospectus on page nos. 5 and 42 respectively, the name of the Lead Manager to the Issuer Company is to be read as "Investment Merchant Banker Services Private Limited" instead of "First Overseas Capital Limited". All consequential changes with regards to the change in Lead Manager to the Issuer Company as mentioned above will be made in the Prospectus as applicable.

Please note that capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning ascribed to them in the Draft Prospectus dated September 22, 2023.

INVESTORS MAY PLEASE NOTE THE DRAFT PROSPECTUS SHALL BE READ IN CONJUNCTION WITH THIS CORRIGENDUM.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Draft Prospectus dated September 22, 2023.

For VARYAA CREATIONS LIMITED
 On behalf of the Board of Directors
 Sd/-
Pooja Vineet Naheta
 Managing Director
 DIN-03548285

Date: March 28, 2024
 Place: Mumbai

Varyaa Creations Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public issue of its Equity Shares and has filed the Draft Prospectus with the BSE Limited on September 22, 2023. The Draft Prospectus is available on the website of the Lead Manager at www.investmentmerchantbanker.com the website of the BSE Limited i.e. www.bseindia.com and website of the Issuer Company at www.varyaacreations.com

Investor should read the Draft Prospectus carefully, including the Risk Factors on page 20 of the Draft Prospectus before making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be issued and sold (i) in the United States only to "qualified institutional buyers", as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

Surjeet Chohan.

HUP

HEADS UP VENTURES LIMITED
 CIN: L52390MH2011PLC213349
 Registered Office: Plot No. E-132, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Dist. Palghar - 401506
 Tel. No.: +91-22-24117743 Email:- cs@huvl.in Website: www.huvl.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to provisions of Section 110 of the Companies Act, 2013 ("Act") read with the Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, the Company has on 28th March, 2024 completed the dispatch of the Postal Ballot Notice through email to the Members whose email IDs are registered with the Depository Participants ("DP") or with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), for seeking approval of the Members for passing Special Resolutions by way of Postal Ballot including voting through electronic means ("e-voting") in respect of following:

- Appointment of Mr. Hansraj Rathor (DIN: 07567833) as Managing Director of the Company;
- Appointment of Mrs. Neeraj Bala (DIN: 07193192) as Non-Executive Independent Director of the Company for a period of 5 years; and
- Appointment of Mr. Sudhir Kumar Arya (DIN: 02414512) as Non-Executive Independent Director of the Company for a period of 5 years.

Members may note that, Ministry of Corporate Affairs vide General Circular No. 14, 17, 22, 33, 39/2020, 10, 20/2021, 03,11/2022 and 09/2023 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 23rd June, 2021, 8th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September, 2023 respectively ("MCA Circulars"), has allowed the Company to send the Postal Ballot Notice by e-mail only to the members and other persons entitled to whose email addresses are registered with the Company / RTA of the Company or DP. In accordance with the aforesaid MCA Circulars, the Notice of Postal Ballot is being sent in electronic form only. The hard copy of the Postal Ballot Notice, Postal Ballot form or pre-paid business envelope will not be sent to the Members.

The Postal Ballot Notice has been sent to the Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on close of business hours on Friday, 22nd March, 2024 i.e. the cut-off date for dispatch of Postal Ballot Notice. Likewise, the Members whose names appear as on the cut-off date will be considered for the purpose of e-voting and those who are not a Member on the said cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.huvl.in, website of the RTA at <https://instavote.linkintime.co.in> and communicated to the Stock Exchanges where shares of the Company are listed.

In compliance with the provisions of Section 108 and 110 of the Act read with the rules made thereunder and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its Members a facility to exercise their right to vote by electronic means through e-voting for the resolutions proposed to be passed in Postal Ballot. The Company has appointed RTA as agency in respect of e-voting for the Postal Ballot. The voting through e-voting shall commence from Saturday, 30th March, 2024 at 09:00 a.m. (IST) and shall end on Sunday, 28th April, 2024 (IST) at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by RTA for voting thereafter.

Pursuant to the requirements under the Act, Rules, Listing Regulations and the MCA Circulars as aforesaid, the communication of the assent or dissent of Members (holding shares in Physical / Demat form) in respect of the business to be transacted through Postal Ballot, would only take place through the Remote E-voting. The detailed procedure for e-voting is given in Notice/e-mail sent to Members. Those persons who are shareholders as on Friday, 22nd March, 2024 i.e. whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as received from NSDL/CDSL as on Friday, 22nd March, 2024 and have not registered their email address, should register their email address before the date of closure of e-voting by visiting the weblink: https://linkintime.co.in/emailsreg/email_register.html and follow the registration process as guided thereafter. Post successful registration of such email address, the member would get soft copy of the Notice and the procedure for remote e-voting along with the User ID and Password to enable remote e-voting for this Postal Ballot. In case of any queries, members may write to: enotices@linkintime.co.in

The Company has appointed Ms. Shreya Shah, Practising Company Secretary, (Membership No. ACS 39409 and C.P. No. 18589), Mumbai, as the Scrutinizer for conducting the postal ballot through e-voting process in a fair and transparent manner. The Scrutinizer will submit her report after the completion of the scrutiny of the e-voting. The result of e-voting would be announced on or before the close of the business hours on Tuesday, 30th April, 2024 at the Registered office of the Company and the same will be placed on the website of the Company i.e. www.huvl.in, website of RTA i.e. <https://instavote.linkintime.co.in> and will be communicated to the Stock Exchanges where shares of the Company are listed.

In case shareholders/ members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions and InstaVote e-Voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on : Tel: 022 - 4918 6000 (InstaVote Support Desk, Link Intime India Private Limited) or Mr. Rajiv Ranjan, Associate Vice President, Link Intime India Pvt. Ltd. (Unit: Heads Up Ventures Limited), C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Contact No. 022 - 49186000.

By Order of the Board
 Sd/-
AISHWARYA GUPTA
 (Company Secretary)

Place: Mumbai
 Date: 28th March, 2024

CENTRAL RAILWAY
ELECTRIFICATION WORKS

For and on behalf of The President of India invites open e-tender through website www.ireps.gov.in from reputed contractors. NAME OF WORK : (A) Provision of Air-conditioning of Annex building 4th floor Sr.DFM Accounts Dept at CSMT as per Railway Board guidelines. (B) Electrification for provision of lighting in proposed pathway from OHE depot to tower wagon shed at Dombivli Station.

Tender Notice No. 129/2023 (BB.L.G.W.CSMT.2023.33) Approximate Cost of the Work : Rs. 86,39,713/- Bid Security : Rs. 1,72,800/- Validity : 60 Days Completion period : 06 Months (C) Instruction: 1. Tender closing date & time of aforesaid tender: Upto 13.00 hours of 26.04.2024 and will be opened after 13.00 hrs. 2. The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for complete details of tenders & corrigendum, if any. 3. Tenderer may participate in above e-tender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. 4. For further enquiry, may contact: Senior Divisional Electrical Engineer (General Service), Annex Bldg., 1st floor, Central Railway, Mumbai CSMT. 5. This tender complies with Public Procurement Policy Order 2017 dated 15.06.2017. OPEN E-TENDER NOTICE No. 129/2023 OF 27.03.2024

1015
 DOWNLOAD UTS APP FOR TICKETS

CLASSIFIEDS
PERSONAL
THANKS GIVING

HOLY Spirit Thou who makes me See Everything and Shows me the way to Reach My Ideals, you who gives me the Divine Gift to forgive and forget the Wrongs that is done unto me and who is in all instances of my life with me I

₹३० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची विकासकांकडूनही खरेदी

मुंबई, दि.२८। प्रतिनिधी

देशातील २५ विकासकांनी एकूण ₹३० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. यामध्ये मुंबईतील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या कल्पतरू, रुस्तमजी, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, के. रंहेजा, ओमकार, बीकेसी प्रॉपर्टीज आदी विकासकांची नावे या यादीत आहेत. मुंबईत बांधकाम क्षेत्रात जम बसवू पाहणाऱ्या डीएलएफचाही त्यात समावेश आहे.



₹३० कोटी रुपयांचे रोखे खरेदी केली आहे. त्यापैकी ३१४ कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. त्याखालोखाल काँग्रेस (९८ कोटी), भारत राष्ट्र समिती (९० कोटी), शिवसेना (८७ कोटी), ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (४१ कोटी) या पक्षांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या माहितीनुसार, निवडणूक रोखे खरेदी करण्यात देशातील २५ बडे विकासक आघाडीवर असून त्यांनी

निवडणूक रोखे खरेदी करणारे विकासक : (सर्व कोटींमध्ये)

■ कीस्टोन रिअल्टर्स (रुस्तमजी समूह) : ४.८, ओमकार रिअल्टर्स प्रोजेक्ट : ४.५, पेगॅसस प्रॉपर्टीज : १.९, के रंहेजा कॉर्प : २.१, बागडोरा रिअल्टर्स : १.१, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन : १.१, प्रेस्टिज समूह आणि उपकंपन्या : ४.५, डीएलएफ समूह आणि उपकंपन्या : १.८०, म्बी कन्स्ट्रक्शन : १.०, चेन्नई ग्रीन वूड्स : १.०५, वीकेसी प्रॉपर्टीज : २.०, पाम शेल्टर इस्टेट डेव्हलपमेंट : १.२, रघुकुल इस्टेट डेव्हलपमेंट : १, लुलू इंडिया शॉपिंग मॉल : २, राजापुष्प प्रॉपर्टीज : २.०, इनार्विट मॉल्स इंडिया : २.५, कल्पतरू प्रोजेक्ट्स : २.५, चांद्रज्योती इस्टेट डेव्हलपर्स : १.०.

लि., डीएलएफ गार्डन सिटी इंडोर या उपकंपन्यांनी २०१९ ते २०२३ या काळात सर्वाधिक म्हणजे १८० कोटी रुपये भाजपला निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. बंगळुरु येथील प्रेस्टिज समूहही सध्या मुंबईतही बांधकाम व्यवसायात सक्रिय झाला असून त्यांनी ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२३ या काळात भाजप,

काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती अशी ४५ कोटींची रोखे खरेदी केल्याचे आढळून येते. मुंबईत मुख्यतः प्रामुख्याने भाजप, काँग्रेस, शिवसेनेसोबत आपसादीही निवडणूक रोख्यांची खरेदी केल्याचे दिसून येते. शिवसेनेला मिळालेल्या निवडणूक रोख्यांपैकी बी. जी. शिर्के कंपनीचा वाटा लक्षणीय असल्याचे दिसून येते.

निवडणूक रोख्यांद्वारे भाजप, काँग्रेस तसेच भारत राष्ट्र समितीला मदत केली आहे. बी. जी. शिर्के कंपनीने प्रामुख्याने भाजप, काँग्रेस, शिवसेनेसोबत आपसादीही निवडणूक रोख्यांची खरेदी केल्याचे दिसून येते. शिवसेनेला मिळालेल्या निवडणूक रोख्यांपैकी बी. जी. शिर्के कंपनीचा वाटा लक्षणीय असल्याचे दिसून येते.

लुम कारखान्यातून सत्त्वा लाखांच्या सामानांची चोरी

भिवंडी, दि.२८। प्रतिनिधी

खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मच्छा कंपाऊंड मधील एका लुम कारखान्यात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कारखान्यातील सत्त्वा लाखाचा सामान चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने खोणी ग्रामपंचायत हद्दीतील काटई रोड येथील मच्छा कंपाऊंड मध्ये शिरून अबरार अलाउद्दीन खान यांच्या मालकीच्या लूम कारखान्याच्या



खिडकीवाटे आत प्रवेश करून लुममध्ये ठेवलेले एकूण १ लाख १४ हजार २०० रुपये किमतीचे विविध प्रकारचे सामान चोरून नेले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना खडके करीत आहेत.

मुंबईतील अपंगस्थेही पदपथांचे प्रकरण कायद्यांची पुस्तके कपाटात रचण्यासाठी आहेत का ?

मुंबई, दि.२८। प्रतिनिधी

अपंगांच्या समस्या निवारण्यासाठी स्थापन केलेले राज्य सल्लागार मंडळ गेल्या चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत नसल्यावरून उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला धारेवर धरले. अपंगांच्या अधिकारांसाठी संसदेने २०१६ मध्ये केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करायची नसेल तर कायदा करता कशाला ? कायद्याची पुस्तके ही केवळ कपाटात रचण्यासाठी आहेत का ? असा संतप्त प्रश्न करून न्यायालयाने सरकारच्या अंदाजाबाबतच्या उदासीन भूमिकेवर ताशेरे ओढले. त्याचवेळी अपंगांच्या समस्या निवारण्यासाठी स्थापन करण्यात आलेले हे मंडळ नवी काय करत आहे ? मंडळाने कायदेशीर जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी आतापर्यंत



उच्च न्यायालयाचे खंडबोले

काय केले ? मंडळातील अध्यक्ष-सदस्यांच्या नियुक्तींचे काय ? मंडळाचे कार्य कसे चालते आणि आतापर्यंत मंडळाने किती बैठका घेतल्या व त्यात घेतलेल्या निर्णयांची उदासीन भूमिकेवर ताशेरे ओढले. त्याचवेळी अपंगांच्या समस्या निवारण्यासाठी स्थापन करण्यात आलेले हे मंडळ नवी काय करत आहे ? मंडळाने कायदेशीर जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी आतापर्यंत

दरम्यान स्थापन करण्यात आले. तथापि, अपंगत्व कायदांतर्गत बंधनकारक असलेल्या मंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे, या प्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती सरकारी वकील पूर्णिमा कंधारिया यांनी न्यायालयाकडे केली. त्याबाबत नाराजी व्यक्त करून मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकारला फैलावर घेतले. अपंगांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी संसदेने त्याबाबतचा कायदा पारित केला आहे ? पण हा कायदा पुस्तकांच्या कपाटात शोभा वाढवण्यासाठी आहे का ? वैधानिक दर्जा असलेले राज्य सल्लागार मंडळ एकदाही बैठका घेतल्या नाहीत ? कायद्याचे पालन करायचे नाही तर तो केला कशाला ? असे खंडबोलेही न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले.

शवविच्छेदनातील निष्काळजीपणा डॉक्टरला महागात



मुंबई, दि.२८। प्रतिनिधी

हत्येच्या प्रकरणात शवविच्छेदन करताना निष्काळजीपणा आणि अनियमितता दाखविणे ठाणेस्थित डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. या डॉक्टरने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात अस्पष्टता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या सचिवांना आणि ठाणे पोलिसांना दिले आहेत. कारवाईचा प्राथमिक अहवाल चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने आरोग्य विभाग सचिव आणि पोलीस आयुक्तांना दिले. मुरबाडस्थित जयवंत भोईर यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले. याचिकाकर्त्यावर १० जुलै २०२० रोजी घडलेल्या घटनेत एकाची हत्या केल्याचा आरोप आहे.

कुमार पिल्लई, छोटा राजनशी वाद आणि नवी टोळी

मुंबई, दि.२८। प्रतिनिधी

चीनमधून भारतात आणण्यात आलेला कुख्यात गुंड सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ प्रसाद पुजारी हा पूर्वी कुमार पिल्ले व छोटा राजन टोळीसाठी काम करायचा. त्यांच्याशी मतभेदानंतर स्वतःची टोळी बनवली होती. सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ प्रसाद पुजारी विरोधात १५ ते २० खंडणीचे गुन्हे मुंबई व परिसरात दाखल आहेत. पुजारीला हॉमकाँगमध्ये इंटरपोलच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. प्रसाद पुजारी २०१० पासून सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवून पळत आहे. तत्कालीन शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्यावरही प्रसाद पुजारीने हल्ला घडवून आणला होता.



असताना इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला हॉमकाँगमध्ये ताब्यात घेण्यात आले. पुजारी चीनच्या व्हांगडोंग प्रांतातील शेनझेन शहरात राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या दोघांना चार वर्षांचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले. हॉमकाँगमधून त्याला भारतात प्रत्यार्पण करणे कठीण बाब आहे. पुजारीवर मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे सुमारे १५ ते २० गुन्हे, एक हत्या आणि खुनाच्या प्रयत्नांचे तीन गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारीनंतर तो मुंबईतील पूर्व उपनगरात, ठाण्यात सक्रिय होता. संघटित टोळी तयार करून खंडणी

पूर्व उपनगरातील बांधकाम व्यवसायिकाकडे मागितली होती. पण त्या वेळी संबंधित बांधकाम पाडण्यात आल्याचे कारण देत व्यवसायिकाने वेळ मारून नेला. त्यानंतरही पुजारी त्याला वारंवार आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दूधवनी करून धमकावत होता. अखेर, बांधकाम व्यवसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचे गंभीरपणे लक्षात घेऊन हा तपास खंडणीविरोधी पथकाकडे देण्यात आला. त्यांनी सापळा रचून पुजारीचा हस्तक आणणे यत्ना विक्रोळीतील टागोरनगर येथून अटक केली. या बांधकाम व्यवसायिकाला धमकावण्यासाठी प्रसाद पुजारीने व्हॉट्स अॅपद्वारे एक संदेश पाठवला होता. त्यात जाधव यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा दाखला देत 'विक्रोळी में एक को चॉकलेट दिवात, पैसा दिला कर!' अशा शब्दांत धमकावून एक कोटीची खंडणी मागितली होती. प्रसाद पुजारी खंडणीसाठी अद्यावत अॅप्लिकेशनचा वापर करायचा.

डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक

१ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद



डोंबिवली, दि.२८। प्रतिनिधी

डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग पादचारी पुलाचे जोडणारा नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. डोंबिवलीतील शेकडो नागरिक दररोज या पादचारी पुलावरून

पूर्व, पश्चिम भागात जातात. मध्य रेल्वेतर्फे रेल्वे मार्गावरून गेलेल्या अनेक रेल्वे उड्डाण, पादचारी पुलांचे यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पुलामध्ये डोंबिवलीतील नेहरू मैदानजवळील गणेश मंदिर ते डोंबिवली पश्चिमेला भावे सभागृहाजवळ जाण्यासाठी सुयोग्य असलेला पादचारी पूल धोकादायक असल्याचा अहवाल मुंबईतील पर्वई येथील भारतीय प्रायोगिक संस्थेच्या संरचनात्मक अभियंता विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला अहवाल दिला आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने डोंबिवलीतील पादचारी पुलाची पाहणी केली, त्यावेळी हा पूल पादचाराच्या नियमित येजा करण्यासाठी सोयीस्कर नसल्याचे आणि पूल धोकादायक असल्याचे रेल्वे

अभियंता विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला अहवाल दिला आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने डोंबिवलीतील पादचारी पुलाची पाहणी केली, त्यावेळी हा पूल पादचाराच्या नियमित येजा करण्यासाठी सोयीस्कर नसल्याचे आणि पूल धोकादायक असल्याचे रेल्वे

HUP **हेड्स अप व्हेंचर्स लिमिटेड**

१०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३, ७४४, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७५९, ७६०, ७६१, ७६२, ७६३, ७६४, ७६५, ७६६, ७६७, ७६८, ७६९, ७७०, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५, ७७६, ७७७, ७७८, ७७९, ७८०, ७८१, ७८२, ७८३, ७८४, ७८५, ७८६, ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९४, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५, ८०६, ८०७, ८०८, ८०९, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१४, ८१५, ८१६, ८१७, ८१८, ८१९, ८२०, ८२१, ८२२, ८२३, ८२४, ८२५, ८२६, ८२७, ८२८, ८२९, ८३०, ८३१, ८३२, ८३३, ८३४, ८३५, ८३६, ८३७, ८३८, ८३९, ८४०, ८४१, ८४२, ८४३, ८४४, ८४५, ८४६, ८४७, ८४८, ८४९, ८५०, ८५१, ८५२, ८५३, ८५४, ८५५, ८५६, ८५७, ८५८, ८५९, ८६०, ८६१, ८६२, ८६३, ८६४, ८६५, ८६६, ८६७, ८६८, ८६९, ८७०, ८७१, ८७२, ८७३, ८७४, ८७५, ८७६, ८७७, ८७८, ८७९, ८८०, ८८१, ८८२, ८८३, ८८४, ८८५, ८८६, ८८७, ८८८, ८८९, ८९०, ८९१, ८९२, ८९३, ८९४, ८९५, ८९६, ८९७, ८९८, ८९९, ९००, ९०१, ९०२, ९०३, ९०४, ९०५, ९०६, ९०७, ९०८, ९०९